Regd. Off: 83-E, Hansraj Pragji Building, Off Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018. India. Email Id: shamrockfin@gmail.com | Tel.: +91-22 4077 8884 | Fax.: +91-22 2498 3300

Date: 12.02.2024

To,
The Bombay Stock Exchange Ltd
Corporate Relationship Dept,
1st Floor, New Trading Ring,
Rotunda Building, P. J. Towers,
Dalal Street, Fort, Mumbai – 400001.

BSE Scrip Code: 531240

<u>Sub: Newspaper cutting in connection with publication made by the Company for Standalone UFR for the guarter and nine months ended 31.12.2023</u>

Dear Sir,

Please find enclosed newspaper publications made by the Company in Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) in edition dated 11.02.2024 for publication of extract of financials figures, in terms of Regulation 30 and 47 (1) and (3) of SEBI (LODR) Regulations, 2015 in connection with its Board meeting held on 10th February, 2024 for approval of Un-Audited Financial Results for quarter and nine months ended 31.12.2023.

Request you to take the same on records and oblige.

Thanking You.

Yours Faithfully,

For Shamrock Industrial Company Ltd

Jitesh R. Khokhani (Whole Time Director DIN: 00611815

Place: Mumbai

Encl:

1. Newspaper Cutting

7th Hospitality & Travel Awards **Release of Cover Page** of 8th Edition of Hospitality **India Coffee Table Book**

Mumbai : After the grand of 18th Hospitality success Annual International

Travel Awards held at Ashok Hotel Convention Hall New Delhi on 24th of November (Friday) 2023. DLK Publications Pvt. Ltd. is pleased to announce of its forth upcoming event of 7th Hospitality India Travel Awards to be in association held Chhattisgarh with Tourism Board as its principle partner state and Madhya Pradesh Tourism as its Co-Partner state on 9th Feb. (Friday) at hotel Meluha The Fern Powai Mumbai. Hospitality India

Coffee Table Book would be covering the national international and tourism boards, Legends, czars and

stars of the hospitality industry sector, corporate, CEO's, general

managers of 5* deluxe luxury hotels, tourism destinations, airlines and charter carriers, wedding destinations for royal weddings (Palaces, Hotels and Resorts) best MICE and convention venues and holiday packages providers, big travel agents and tour operators, etc... in India and abroad.

Organiger thankful Chief Guest and Guest of honour Ramdas Athawale, Minister of State for Social Justice and Empowerment, Govt. of India, Mr. Arvind Ganpat Sawant, Member of Parliament, Lok Sabha - Shiv Sena Party Mumbai and Mr. Sunil Chopra, Ex-Mayor of London, Borough of Southwark United-Kingdom for releasing the cover page of 7th Edition of Hospitality India Coffee Table Book and give away the Hospitality India Travel Awards 2024.

Also thankful to Jitendra

Director, Chhattisgarh Tourism Board, Mr. Binod Shrestha, Chairman & Managing Director, Mahjong Nepalgunj, Kathmandu Nepal, Mr. Amulya Rana, General Manager Casino Mahjong Nepal Kathmandu -

Kumar Shukla- IAS, Managing

Nepal, Mr. Rajneesh Malhotra, Chief Operating Officer, Chalet Hotels Mumbai, Mr. Vinod Bachchan, Indian Bollywood producer & actor, Mr. Mehttab Siddiqui, COO, GHV Group of Hotels and Mr. Rajan Sehgal, Co-Founder, Passionals & President India Golf Tourism Association.

Hospitality India awards ceremony is organised every year to honour the stars and the captains of the tourism and hospitality industry sector. With time the show has grown to such an extent that now it is not just confined to Hospitality sector but is also recognising the leaders in almost all sectors like education

sector, real Estate, Hospitals, Hotels & Restaurants, Airlines etc. Hospitality India is taking an imitative to award these leaders in their own field with the trophy to encourage them and create awareness about them, which would lead our country on the path of success.

Mr. Suneet Kalra, Managing Director, Hospitality India Publications said, "Hospitality India travel awards motivates the travel and tourism sector. Travel & Tourism is one of the world's largest economic sectors, creating export and prosperity around the world. want to know about the tourism market trend and the intercultural communication within tourism industry.

Mrs. Rajni Kalra, Director Hospitality India Publications said, "Hospitality India travel awards one of the most important recognitions given by

the industry to the people who make its heart beat. It brings together the entire hospitality family to celebrate and highlight the very hard work and dedication of its partners. She further adds "Hospitality India Travel awards event has always aimed to recognize everyone who has contributed to the travel and tourism sector. Our group has never discriminated between a small travel agency and a big hotel. We have always appreciated those who have contributed to the hospitality and travel sector - be it on a small or large scale."

Our special thanks to hotel Meluha The Fern Powai, Mumbai for being our hospitality partner for this event.

20th Hospitality India Annual International Travel Awards will be held at Ashok Hotel Convention Hall New Delhi on 15th of Nov. 2024.

GSL SECURITIES LIMITED

CIN: L65990MH1994PLC077417 Regd. Office: 1/25&1/26, 1st Floor, Tardeo Airconditioned Market Society, Tardeo Road, Mumbai 400 034 Tel No:022-23516166 Email:gslsecuritiesltd@gmail.com Website:www.gslsecurities.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 31st December, 2023 (Rs. in Lacs

Sr.		(Quarter ende	ed	Nine Mon	Year ended	
No.	Particulars	31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited
1	Total Income from Operations	8.35	2.01	8.25	22.76	14.42	22.63
2	Other Income	0.04	0.00	0.24	0.28	0.51	0.54
3	Net Profit / (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1.52	-6.67	2.81	1.58	-11.09	-11.27
4	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.52	-6.67	2.81	1.58	-11.09	-11.27
5	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	1.52	-6.67	2.80	1.57	-11.10	-11.28
6	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and Other Comprehensive Income (after tax)]	2.01	-10.98	6.95	25.58	-15.85	-23.77
7	Equity share capital	325.00	325.00	325.00	325.00	325.00	325.00
8	Reserves (excluding Revaluation Reserve as shown						
	in the Balance sheet of previous year)	243.93	226.27	241.92	243.93	226.27	218.35
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)						
	(a) Basic	0.05	-0.21	0.09	0.05	-0.34	-0.35
	(b) Diluted	0.05	-0.21	0.09	0.05	-0.34	-0.35
1)	The above unaudited results were taken on record by the	Board of D	irectore of th	e company	in ite meeting	held on 10t	h Fehruani

- The above unaudited results were taken on record by the Board of Directors of the company in its meeting held on 10th February 2024 under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The above unaudited financial results are available on the Stock Exchange website: www.bseindia.com and on the company website: www.gslsecurities.com
- 2) No provision for Income Tax for the current period has been made as the same is not required
- Provision for Deferred Tax has been made on the timing difference on account of depreciation on Fixed Assets.
- The Company operates in only one segment (i.e financial activities)

5) Figures for the previous period are regrouped / rearranged whereever necessary.

Place: Mumbai Date: 10.02.2024 For GSL Securities Ltd. S.K. Bagrodia Managing Director DIN:00246168

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486 No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/695/2024 Date: - 08/02/2024

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 108 of 2024 Applicant :- Mahakavi Kalidas Heights Co-operative Housing Society Ltd.,

Address: - Village Shirgaon, Badlapur (East), Tal. Ambernath, Dist. Thane 421503.

Versus

Opponents: - Builder - 1. M/s. Sai City Corporation through Partners a)

Mr. Rajendra Pandharinath Ghorpade b) Ruchita Rajendra Ghorpade c) Mr Manoj Vasudev Vaidya d) Mansi Manoj Vaidya e) Mr. Sambhaji Dnyanoba Shinde f) Urmila Sambhaji Shinde Land Owner - 2. M/s. Sai City Corporation through Partners a) Mr. Rajendra Pandharinath Ghorpade b) Ruchita Rajendra Ghorpade c) Mr. Manoj Vasudev Vaidya d) Mansi Manoj Vaidya e) Mr. Sambhaji Dnyanoba Shinde f) Urmila Sambhaji Shinde. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may subit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on

Description of the Property :- Mouje Shirgaon, Tal. Ambernath, Dist-Thane

				l .	
	3/4/A/2	4(p)	2 & 3	320.23 sq.mtrs. 288.46 sq.mtrs.	
13 1,	13/4/A/3	,		608.69 sq.mtrs.	

(Dr. Kishor Mande) Seal District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane.
& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

MPF SYSTEMS LIMITED Godown No. Unite No. B 136, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Sakinaka,Andheri(E) Mumbai City MH 400072 INDIA CIN: L65999MH1993PLC287894 UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2023

Particulars	Quarter Ended 31.12.2023	Quarter Ended 30.09.2023	Quarter Ended 31.12.2022	Nine months ended 31.12.2023	Year ended 31.03.2023
Total income from operations (net)	-	6.00		7.00	1.20
Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	15.90	(3.66)	(0.80)	6.10	(8.85)
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	15.90	(3.66)	(0.80)	6.10	(8.85)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	15.90	(3.66)	(0.80)	6.10	(8.85)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	15.90	(3.66)	(0.80)	6.10	(8.85)
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per Equity Share)	17.01	17.01	17.01	17.01	17.01
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(132.45)	(148.35)	(138.86)	(132.45)	(138.55)
Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 10/- each)					
Basic : Diluted:	9.34 9.34	-	-	3.58 3.58	-
Earnings Per Share (after extraordinary items) (of Rs. 10/- each)					
Basic : Diluted :	9.34 9.34	-	- -	3.58 3.58	-
Notes :	•			•	

Notes:

1) Previous year/period figures have been regrouped/reclassified wherever necessary.

2) The above results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements), 2015 have been reviewed by the committee of creditors constituted as per Insolvency & Bankruotcy Code, 2016 along with suspensed board of directors in their meeting held on 10th February, 2024. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as presrcibed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 7 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016. The current quarter results have been reviewed by the Statutory Auditors of the Company.

3) The company operates in only one of the segment and therefore disclosure under IndAS 108 "Operating Segment" is not required.

required.

An Application was filed by M/s. Rover Finance Limited through its Director as a Financial Creditor under section 7 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 read with rule 4 of Insolvency and Bankruptcy (Application to Adjudicating Authority) Rules, 2016 before this Hon'ble Tribunal for the initiation of the Corporate Insolvency Resolution Process of the Corporate Insolvency Resolution Process of the Corporate Insolvency Rules, 2018 and With November, 2023 and directed Debtor. The Adjudicating Authority admitted the aforesaid application vide order dated 8th November, 2023 and directed that CIRP of the Company be commenced and appointed Mr. Raghunath Bhandari, as Interim Resolution Professional (IRP)
The aforesaid order dated 8th November, 2023 was intimated by Financial Creditor to IRP on 10th November, 2023 Pursuant to the Insolvency Commencement Order and in line with the provisions of the Code, the powers of the Board of Directors were suspended and the same were exercised by IRP/RP.

For MPF Systems Ltd (a Company under Corporate Insolvency Resolution Process by an order dated November 08, 2023)

Sushma Yadav Director

Resolution Professional IBBI Regn No: IBBI/IPA-002/IP-NO. 1023/2020-2021/13276 Place: Mumbai

For MPF Systems Limited On behalf of the Board (suspended during CIRP)

SD/-.okanathMishra Director DIN: 03364948 DIN: 07910845

PUBLIC NOTICE

MR.MILAN MANSUKHLAL MODI (who died intestate on 18-01-2020) being Joint Owner & Member ALONGWITH MRS.JIGNA MILAN MODI in respect of Flat No. A-38 of Society viz. VARDHMAN NAGAR CHS.LTD. situate at Narsing Lane, Malad(W), Mumbai-400 064. The aforesaid Society hereby invites claim/objection from the heirs or other claimants/ objector/s to the transfer of said shares and interest of deceased member in the said Flat in the capital/property of society within a period of 7 days from publication hereof, with copies of such documents and other proofs in support of his/her/thei claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of society. If no claims/objections are received within the period prescribed above to the said Society as mentioned below, the said society shall be free to deal with shares & interest of deceased member in the capital/property of society in such manner as is provided under the bye-laws of such society.

> FOR VARDHMAN NAGAR CO. OP. HSG. SOC. LTD. Hon'ble Secretary/Chairma

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED Regd off: No. 83-E, Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018

E-mail Id - shamrockfin@gmail.com, website: www.shamrockindustrial.wordpress.com CIN: L24239MH1991PLC062298 | Tel. No.: 022 40778884 - 60 | Fax No.: 022 24983300

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE
MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023 (Rs. In Lakhs except EPS)

DOE	CODE:531240	,		
	For quart	er ended	Nine months ended	Year ended
Particulars Particulars	31st Dec, 2023	31st Dec, 2022	31st Dec, 2023	31st March, 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations & other revenue	_	_	11.18	_
Net Profit/(Loss) (before tax and/or extraordinary items)	(4.99)	(3.68)	(2.21)	(12.78)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(4.99)	(3.68)	(2.21)	(12.78)
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	(4.99)	(3.75)	(2.21)	(12.85)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	(4.99)	(3.75)	(2.21)	(12.85)
Equity Share Capital	542.84	542.84	542.84	542.84
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	_	_		365.76
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic:	(0.09)	(0.07)	(0.04)	(0.24)
Diluted:	(0.09)	(0.07)	(0.04)	(0.24)

Date: 11/02/2024

- The Unaudited results for the quarter and nine months ended on December 31, 2023 were reviewed by the audi committee and approved by the board of directors in its meeting held on 10th February 2024. The company has adopted Indian Accounting Standards (IND-AS) from 1st April, 2017. The above financial results have been prepared following the IND-AS recognition and measurement principals. The above financial results have been restated based on the IND-AS principals.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (IND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised acounting practices and policies to the extent applicable begining from April, 2017.
- The Limited Review of the above result for the quarter and nine months ended on December 31, 2023 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI'S (LODR), Regulation, 2015,
- The prior period's figures have been regrouped or reclassified wherever necessary to conform to curre
- period's classification. The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The ful format of the quarter and nine months ended 31.12.2023 Financial Results is available on the Stock Exchange $web sites. \ (www.bseindia.com) \ and \ on \ the \ Company's \ web site \ (www.shamrockindustrial.wordpress.com).$

asper Demand

Shamrock Industrial Company Ltd

Jitesh Rameshchandra Khokhan Whole Time Director

Read Daily Active Times

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602

Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/697/2024 Date :- 08/02/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 106 of 2024. Applicant :- Abhinandan Co-Operative Housing Society Ltd. Add : Bakul Street, Cross Garden, Bhayander (W.), Tal. & Dist. Thane-

Versus

Opponents :- 1. M/s. Dhaval Construction, 2. Sureshchandra Devchand

Shah, 3. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed or 26/02/2024 at 1.00 p.m.

Description of the Property - Mauje Bhayander, Tal. & Dist. Thane Survey No./CTS No. Hissa No. Area Old Survey No. 32 New Survey No. 7 1/A/2 590.00 Sq. Mtr. Sd/-

SEAL

District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963. Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

(Dr. Kishor Mande)

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/696/2024 Date :- 08/02/20; Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 107 of 2024.

Applicant :- Nehal Vardhaman Nagar Co-Operative Housing Society Ltd. Add : Near Secondary School, Uttan Road, Bhayander (W.), Tal. & Dist. Thane-401101 Versus

Opponents :- 1. M/s. Vijay Investments, 2. Rajivkumar Ramshankar Pathak, 3. Chingubai Krushna Mhatre, 4. Devanand, 5. Damayanti Vasudev Bhoir, 6. Yugandhara Bhupendra Patil, 7. Kalpesh Hareshwar Gharat, 8. St. Jalaram Nagar "C" Co-op. Hsg. Soc. Ltd., 9. St. Jalaram Nagar Co-op. Hsg. Soc. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection n this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above is been fixed on 26/02/2024 at 1.00 p.m.

Description of the Property - Mauje Bhayander, Tal. & Dist. Thane

	-,,,	,				
New Survey No.	Hissa No.	Area				
290	-	114.50 Sq. Mtr.				
332	-	436.97 Sq. Mtr.				
	Total	551.47 Sq. Mtr.				
64/-						

SEAL

Reserve Price,

Earnest Money Deposit

Rs.1,13,50,000/-

Rs.11,35,000/-

Rs.1,00,000/-

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co. Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

EMD Submission Last Date.

29-02-2024 at 11:00 am to

1:00 PM (with unlimited

extension of 5 min each),

28-02-2024 (Up to 5.30 P.M.)

Period/

15 Davs/

Symbolic

Possession



co- borrower, Mortgagors

Loan Account No's: HE01SAI00000021071:-

1. Akash Satyavijay Parkar Satyavijay, 2. Arya Akash Parkar, 3.

Salgaonkar, 5. Sky Industries, 6. Kishori Vasudeo Salgaonkar

All at: 601 Gulmohar Chsl C-Wing P.L. Kale Guruji Marg Dadar West

Rajani Vinay Dabolkar, 4. Vasudeo Ramchandra Jhenai Rs.1,01,33,419/-

CHOLAMANDALAM INVESTMENT AND FINANCE COMPANY LIMITED <u>Corporate Office:</u> "CHOLA CREST", C 54 & 55, Super B-4, Thiru Vi Ka Industrial Estate, Guindy, Chennai-600032. Branch Office: Cholamandalam Investment and Finance Company Limited, Unit No.203, 2nd Floor, Lotus IT Park, Road No.16, Wagle Estate, Thane West, Maharashtra-400604

Contact No: Mr. Panchal Nitinkumar, Mob.No.9825438897 & Mr. Tejas Mehta, Mob. No. 9825356047 **E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**

E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 read with proviso to Rule9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/Co-Borrower/Mortgagor(s) that the below described immovable properties mortgaged to the Secured Creditor, the Symbolic/Physical possession of which has been taken by the Authorised Officer of Cholamandalam investment and Finance Company Limited the same shall be referred hereinafter as Cholamandalam investment and Finance Company Limited. The Secured Assets will be sold on "As is where is". "As is what is", and "Whatever there is" basis through E-Auction. It is hereby informed to General public that we are going to conduct public E-Auction through website https://chola-lap.procure247.com/ Account No. and Name of borrower, E-Auction Date and Time,

Descriptions of the property/ Properties

1	Loan Account No's: X0HETNE00003066794	Notice U/s 13(2)	Flat No. 11	101 on the	11 Floor, "K" Wing, Adm51.71	Bid Increment Amount	Inspection Date	Possession
	and HE02TNE0000002661 :-	. ,			ding known as "Eviva", con-	(In Rs.)		Type
П	1. Shankarlal N Jain, Flat No.4, Gulshan CHSL, Plot No.1033/A, B.P.Singh Cross Rd., Mulund W,	23-09-2021 &			I bearing S.No. 144/1, 144/2, t of larger land S.No.53/2B,	Do 24 00 000/	29-02-2024 at 11:00 am to 1:00 PM (with unlimited	
П	Mumbai-400080. 2. Vinita S Jain, Flat No.4,	Rs.40,92,287.03			144/9A, 144/9B, 52, 144/4,	Rs.31,00,000/-	extension of 5 min each),	15 Days/
	Gulshan CHSL, Plot No.1033/A, B.P.Singh Cross	as on	,		3/1, 39/5A, 39/5, 143/2, 40/2, II 12456/2018), at Village-	Rs.3,10,000/-	28-02-2024 (Up to 5.30 P.M.)	Physical
П	Rd., Mulund W, Mumbai-400080. 3. Sadguru Lights, Shop No.2, 3 Sai Ganesh Society,	23-09-2021			. & Dist.: Thane-401203.	Rs.25,000/-	As per appointment	Possession
	Bhandar Ali, Thane West, Thane-400602.			ENCUME	RANCES/LIABILITIES KNO	WN TO CIFCL: NIL		
2	Loan Account No's: X0HEROB00001				Property being Flat No.131, Or 13th Floor, in the Building known		29-02-2024 at 11:00 am to	
П	 Nimish K Thakkar, 2. Priya N Thakkar, 3. R Bhanumati K Thakkar, 5. M/s Yaan Industrial S 		10/	08/2023,	as Veena Apartments sitauated		1:00 PM (with unlimited	15 Days/
	Kishore H, All at: C-16/18, 2nd Floor Bunder F		ma 13.4,	39,11,638/ - as on	at Colaba Post Office, Shahio	D- 1 00 000/	extension of 5 min each),	Symbolic
П	Industrial Estate, Mumbai, Maharashtra-400015 6): Flat No.131, On 13th Floor, Veena Apartments		<u>1 to 10-</u>	-08-2023	Bhagat Singh Road, Colaba Mumbai-400005.	, KS. 1,00,000/-	28-02-2024 (Up to 5.30 P.M.)	Possession
П	Post Office, Shahid Bhagat Singh Road, Colaba,				ENCUMBRANCES/LIABILITIES	S KNOWN TO CIFCL: NIL	As per appointment	
3	Loan Account No's: HE01MAl000000239 1. Sofiya Nadeem Choudhary Shoukat P Nadeemnasir Choudhary, 3. Choudhary Trade Flat No.9, F Wing, Ground Floor, Jamat E-CHSL, Near Telephone Exchange, K.C.Mar, Bandra, Taluka Andheri, Dist. Mumbai-400050 (Sl.No.1 to 3): Flat No.8, Ground Floor, Jamate-E F/16 Sra Chsl. Near Telephone Exchange.	athan, 2. ers, All at: Jamhooria g, Village Also at: Jamooria	at: 15/05/2023, Rs.21,67,063/as on 09-05-2023 Known As Jamat-E-Jamhooria And Society known as Jamate-E-Jamhooria F/16 SRA CHSL, Constructed On Lan Bearing C.T.S. No. 791-A (Pt) Situated At Near Telephone Exchange, K.C.Marg, Village Bandra, Taluka Andhori Dict Mumbai 400050		Rs.70,87,000/- Rs.7,08,700/- Rs.1,00,000/-	29-02-2024 at 11:00 am to 1:00 PM (with unlimited extension of 5 min each), 28-02-2024 (Up to 5.30 P.M.) As per appointment	15 Days/ Symbolic Possession	
	Village Bandra, Taluka Andheri, Dist. Mumbai-40	0050.		ENCUME	RANCES/LIABILITIES KNO	WN TO CIFCL: NIL		
4	Loan Account No's: X0HEMAI00001036028:- 1. Sudhakar V Narvekar, 2. Smita S Narvekar, Both at: Flat No.303, 3rd Floor, Jacob Apartment,	20-03-2020 Rs.34,81,974.51	Sq.Fts C	Carpet Area	t No.303 Admeasuring 500 On 3rd Floor in the Building rtments Co-Op. Hsg. Soc. Td,	Rs.1,02,60,000 /- Rs.10,26,000/-	29-02-2024 at 11:00 am to 1:00 PM (with unlimited extension of 5 min each),	15 Days/
	439, Baburao Parulekar Marg, Cross Bhavan			at Plot No.4 West), Mum	39, Baburaro Parulekar Marg, hai-400028	Rs.1,00,000/-	28-02-2024 (Up to 5.30 P.M.)	Symbolic Possession
	Shanka Road, Opp Kalika Mata Mandir, Dadar (W), Mumbai-400028.	14-03-2020		,,	S/LIABILITIES KNOWN TO C	CIFCL: NIL	As per appointment	

As per appointment Opp. Waman Hari Pethe, Mumbai, Maharashtra-400028. ENCUMBRANCES/LIABILITIES KNOWN TO CIFCL: NIL All Interested participants/ bidders are requested to visit the website https://chola-lap.procure247.com/ & https://cholamandalam.com/news/auction-notices . For details, help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contact - Mr. Muhammed Rahees - 8124000030, Ms. Procure247, (Contact Person: Karan Modi: 7016716557 - karan@procure247.com Apurva Patel: 91061 96864 - apurva@procure247.com; Alpesh Borisa - alpesh@procure247.com

400028

601, Gulmohar CHSL, C-Wing,

P.L. Kale Guruji Marg, Opp.

Waman Hari Pethe, Dadai

West, Mumbai, Maharashtra

2. For further details on terms and conditions please visit https://chola-lap.procure247.com/ & https://cholamandalam.com/news/auction-notices to take part in e-auction.

14/08/2023,

as on

09/08/2023

THIS IS ALSO A STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 9(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 Date: 11-02-2024, Place: Mumbai Sd/- Authorized Officer, Cholamandalam Investment and Finance Company Limited.

PUBLIC NOTICE

This is to inform to the general public that my client Shri Ganesh Acchelal Gupta intends to purchase a Residential property bearing Bk.No.1528, Room No.9 Section 29, C.T.S No. 19343, Ulhasnagar-421 004, Dis Thane, Area Adm. 56 Sq. Yds.from its present own Pallipadan, and said property purchased by Shri John Joseph Pallipadan & his deceased wife Smt. Teresa John Pallipadan vide Sale Deed dated 22/11/2013 which is Regisered with Sub-Registrar, at Ulhasnagar, a Srl. No.2230/13 and subsequently said Smt. Teresa John Pallipadan died on 11/12/2022. That if any person/s has/have any kind of right, interest.

share, claim, of whatsoever nature over the abovesaid property by way of any nature including all claims by way sale, exchange, mortgage, gift, possession, license lease, liens, easements, or otherwise, whatsoever are hereby require to make the same in writing to the undersigned within 15 (Fifteen) days from publishing of this notice, hereafter sale shall be completed without reference to such claim and same objection which may be raised after above said period shall be considered a

Date: 11/02/2024 R. P. SINGH CHAUHAI ADVOCATE HIGH COURT, MUMBA

Room No.1, Gagangiri Nagar, Near Green Village, Masacha Pada Road, Kasigaon, Mira Road (E), Thane - 401107. Mob No. 8433781292.

PUBLIC NOTICE Asian Paints Limited,

East, Mumbai, Maharashtra, 400055 NOTICE is hereby given that the certificates for the under mentioned securities of the Compan have been lost/mislaid and the holder(s) of th said securities / applicant(s) has/have applie to the Company to issue duplicat

certificates(s). Any person who has a claim in respect of th said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 day from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates(s) without furthe

(1) Names of holders: Sam Nariman Varia and Dilnavaz Sam Variava. Kind of securities: Equity Shares, Face Value: Rs. 1/-, No. Securities: 3840. Distinctive Nos. 4696441

(2) Names of holders: Sam Nariman Variav and Dilnavaz Sam Variava, Kind of securities: Equity Shares, Face Value: Rs. 1/-, No. of Securities: 40. Distinctive Nos. 15314971 to

Names of Applicants: Sam Nariman Variay and Dilnavaz Sam Variava, Place: Mumbai, Date: 11/02/2024

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED

legd off: No. 83-E, Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 E-mail Id - shamrockfin@gmail.com, website: www.shamrockindustrial.wordpress.com

CIN: L24239MH1991PLC062298 | Tel. No.: 022 40778884 - 60 | Fax No.: 022 24983300

BSE CODE:531240

(Unaudited)

(4.99)

(4.99)

(4.99)

(4.99)

542.84

(0.09)

(0.09)

committee and approved by the board of directors in its meeting held on 10th February 2024. The company has adopted Indian Accounting Standards (IND-AS) from 1st April, 2017. The above financial results have been

prepared following the IND-AS recognition and measurement principals. The above financial results have

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (IND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised acounting

The Limited Review of the above result for the quarter and nine months ended on December 31, 2023 has bee

The prior period's figures have been regrouped or reclassified wherever necessary to conform to curren

The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges

under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full

format of the quarter and nine months ended 31.12.2023 Financial Results is available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com) and on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com).

> **QUEST SOFTECH (INDIA) LIMITED** CIN No: L72200MH2000PLC125359

Address: Cabin No.11, 7th Floor, Times Squre, Andheri Workflo, Next to Sai Service. Andheri East, Mumbai 400069, MH

www.ampvolts.com | compliance@ampvolts.com | 022 4149 5895 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DEC 31, 2023

13.31

13.42

(73.25) 0.19

28.08

14.06

1.54

(60.38)

(60.38)

(0.41)

(59.97)

(59.97)

1,000.00

(0.60)

The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in India

Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with Rule 3 of the Companie

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement (LODR) Regulations 2015. These financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held o

The Board of Directors of the company has passed a resolution at its meeting held on July 26, 2023, approving the Rights Issue of Equity Shares of the Company of Face value Rs. 10/- each at issue price of Rs. 30/- each, for an aggregate amoun of up to INR 48 crores ("the Rights Issue"), to the existing Shareholders (i.e., 8 (Eight) Equity Shares for every 5 (Five) Fully

The Company has ventured into business sales and services related to Electric vehicle chargers and charging stations since March 2023. Company does not carries out operations in "Development of Software". All activities of the Company revolve

around the main business. Hence, the disclosures required under the Indian Accounting Standard 108 on Operating Segmen

The figures for the earlier periods have been regrouped / reclassified / restated wherever necessary to make them comparable

(Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and other accounting principles generally accepted in India. The Statutory Auditors of the Company have conducted a limited review of the financial results for the quarter ended and Nine Months ended December 31, 2023, pursuant to the requirements of Regulation 33 of

Paid Equity Shares held) of the Company as on the record date ("Eligible Equity Shareholders").

31-Dec-23 30-Sep-23 31-Dec-22

Jnaudited Unaudited Unaudited

2.43

(182.73)

29.56

1.07

(72.46)

(72.46)

(0.81)

(71.65)

(71.65)

1,000.00

3.44

1.88

5.98

(2.54)

(2.54)

(2.54)

(2.54)

1,000.00

(0.03)

16,66

(257.58)

88.25

3.02

208.89

(192.23)

(192.23)

0.04

(192,27)

(192.27)

1,000.00

carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI'S (LODR), Regulation, 2015.

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE

MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023 (Rs. In Lakhs except EPS)

(Unaudited

(3.68)

(3.75)

(3.75)

542.84

(0.07)

(0.07)

For quarter ended

31st Dec, 31st Dec

15315010

Total income from operations & other revenue

Net Profit / (Loss) for the period before tax

Total Comprehensive income for the period

Reserves (excluding Revaluation Reserve as

shown in the Balance Sheet of previous year)

(for continuing and discontinued operations

peen restated based on the IND-AS principals.

practices and policies to the extent applicable begining from April, 2017.

Particulars

(a) Revenue from Operations

(c) Total Income [(a) + (b)]

h) Changes in Inventor

(d) Employee Benefits Expenses

f) Depreciation and Amortisation Expenses

Total Comprehensive Income for the period [7+8]

* Earnings per equity share for the quarter ended are

See accompanying notes to the financial results Notes to the Financial Results:

o) Other Income

(a) Purchase Cost

c) Direct Expenses

) Finance Costs

Other Expenses (f) Total Expenses [(a) to (e)]

Profit before Exceptional Items

Tax [1 (c) - 2 (f)]

(b) Deferred Tax

Tax Expense

Profit before Tax [3-4]

Profit after Tax [5 - 6]

(Face Value of Rs. 10 each)

12 Earnings per equity share

(ii)Diluted

February 10, 2024.

are not applicable to the Company.

with those of the current period.

11 Other Equity (Excluding Revaluatio

Earnings Per Share (of 10/- each)

period's classification.

Place: Mumbai

Date: 11/02/2024

(after Extraordinary items)

Equity Share Capital

Diluted

Note:

Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items

Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)

[comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]

जाहिर नोटीस

या जाहीर नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, माझे अशिल खाली नमूद केलेल्या मालमत्तेची श्री. दिनेश भगवानदास ओझा आणि श्री भगवान शंकर **ओझा,** ऑफिस - पत्ता १३, अंधेरी को ऑप हौसिंग सोसायटी, विठ्ठलभाई पटेल रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८., यांच्याकडून हा गाला खरेदी करु इच्छित आहे. मेसर्स संजय कॉर्पोरेशन यांनी सदर गाला श्री महेश नारायणदास झाम आणि श्री दिपक नारायणदार झाम यांना आर्टिकल ऑफ ॲग्रीमेंट अंतर्गत दिनांक जुन १९८८ रोजी विकला होता

श्री महेश नारायणदास झाम आणि श्री दिपव ायणदास झाम यांनी सदर गाला मेसर्स पायोनीर इंडस्टीज चे संचालक श्रीमती मंजश्री दत्ता यांन ॲग्रीमेंट ऑफ ट्रान्स्फर अंतर्गत दिनांक १२ एप्रिल १९८९, रोजी विकला होता. मेसर्स पायोनीर इंडस्ट्री चे संचालक श्रीमती मंजश्री दत्ता यांनी सदर गाला श्री दिनेश भगवानदास ओझा आणि श्री भगवान शंव ओझा यांना ॲग्रीमेंट ऑफ ट्रान्स्फर अँड टर्म शीन अंतर्गत दिनांक ६ सप्टेंबर, २००४, रोजी विकला होता

कोणीही व्यक्ती/ व्यक्तीचे किवा आर्थिव संस्थांचे गाळा संदर्भात क्ठल्याही प्रकारचे दावा हरकती जसे विकी, देवाणघेवाण, बोजा, शुल्क दान, गहाण, ट्रस्ट, वारसा, ताबा, लीज, सब-लीज असाइनमेंट. हस्तांतरण. भाडेकरार.पोट-भाडेकरा मृत्युपत्र,उत्तराधिकार,परवाना, देखभाल, लिट पेन्डंर कर्ज, अग्रिम, धारणाधिकार तारण, आदेश, निवाहे किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे जरी केलेले किंव जरी केलेले आदेश, कर किंवा महसूल किंवा वैधानिव प्राधिकरण, संलग्नक, सेटलमेंट, सरकारी, निम सरकारी कंपनी, बक्षीस, भाडेपटटा, वारस हक्क, किंवा इत-काही आढळल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौधा) दिवसांचे आत कागदपत्रासोबत खालीव . ात्त्यावर समक्ष भेटावे. ही नोटीस प्रकाशित झाल्यापासू १४ (चौधा) दिवसांनंतर प्राप्त झालेले कोणतेही दार विचारात घेतले जाणार नाहीत.

मालमत्तेचे वर्णन

अ) गाळा नं १९८, १ ला मजला, क्षेत्र ८२२ चौरस फुट बिल्टअप, सी विंग, संजय बिल्डिंग नं. ५, अक्षय त्तल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी मी टी एम नं ८६ आणि ८७ मौजे मरोल मिन इंडस्ट्रीअल ईस्टेट, सर एम. व्ही. रोड, अंधेरी पूर्व, मुंबर

 ब) भागभांडवल क. १९९. अंतर्गत आयोजित विशिष्ट क्रमांक १९८१ ते १९९० (दोन्ही समावेश), असलेले ''अक्षय मित्तल इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लिमिटेड'' द्वारे जारी केलेले प्रत्येकी पत्रास रुपयांचे दहा पूर्ण पेड-अप शेअर्स. दिनांक: १०/०२/२०२४.

ॲंड. रोहन राजाराम आवटे, शॉप नं. ५, जय विजय सोसायटी, घाटकोपर पश्चिम

line months

ended 31st Dec,

(Unaudited)

(2.21)

(2.21)

(2.21)

542.84

(0.04)

(0.04)

Shamrock Industrial Company Ltd

Jitesh Rameshchandra Khokhan

Whole Time Director

Nine Months ended Year ended

31-Dec-23 31-Dec-22 31-Mar-23

Unaudited Audited

3.44

4.49

11.35

(7.91)

(7.91)

1,000.00

(0.08)

For and on behalf of the Board of Directo

Quest Softech (India) Limited CIN No. L72200MH2000PLC125359

Vipul N. Chauhar

Managing Director DIN: 01241021

2.61

6.47

2.10

40.92

(34.45)

0.20

(35.65)

1,000.00

(0.36)

(7.91) (34.45)

(7.91) (35.65)

31st March,

2023 (Audited)

(12.78)

(12.78)

(12.85)

(12.85)

542.84

365.76

(0.24)

(0.24)

जाहीर सूचना

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. पत्ता: राणी सती नगर एस.व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या सोसायटीच सदस्य होत्या आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट/टेनामे क्र.४/५ च्या धारक होत्या.

श्रीमती चंदकला एकनाथ महाजन यांचे टेनामेन्टचे सोसाय सदस्यत्वाचे १००% शेअर्सकरिता कोणतेही वारसदार न नेमत २०.०४.१९९५ रोजी निधन झाले.

यांचे कायदेशीर वारसदार अर्थात स्वर्गीय श्रीमती चंदकत एकनाथ महाजन यांची मूलगी अर्थात श्रीमती अंजली अरु वैद्य यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे शेअर्स (मयता १००% शेअर्स) करिता सोसायटी कार्यालयात सदस्यत्वा स्तांतरणासाठी अर्ज केला आहे

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मय भासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्या ारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून कार्ह दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपास् रे**५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मर भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या तिच्या /त्यांच्या दावा /आक्षेपांच्या पष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मय भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स, तसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गा यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स केले तर मोमायरीच्या उपविधीतील तरतरींनमार त्यावर मोमाय कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/ मोमायटीचे मचिव यांच्याकडे मदर मचना प्रमिध्टीच्या तारखेपार कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिव सायं.६ ते रात्रौ.८ पर्यंत उपलब्ध आहेत.

दिनांक: ११.०२.२०२४ (वकील उच्च न्यायालय) कान क्र.४, अलकनंदा कोहौसोलि., रावळ पाडा, दहिस (पर्व), मंबई-४०००६८.

जाहीर सूचना

मार्थ अशील श्री रमेश विज्ञोह परमार व श्रीमती मीज रमेश परमार हे फ्लॅट क्र.बी/२०१, इमारत क्र.१११, २ मजला श्री प्रस्थ बिल्डिंग नं १११ को-ऑप ही सो लि गाव निळेमोरे, श्री प्रस्थ कॉम्प्लेक्स, नालासोपारा (प.) तालुका वसई, जि. पालघर-४०१२०३ या जागेचे संयुत्त पालक आहेत. यांच्या वतीने येथे मचना देण्यात येत आहे थापि माझ्या अशिलाकडून **मे. सिल्वर लॅण्ड डेव्हलपमें** कॉर्पोरेशन (पथम पवर्तक) आणि श्री पोजेक्ट्स मॅनेजमें **ॲण्ड कन्ट्रोल प्रायव्हेट लिमिटेड** (द्वितीय प्रवर्तक) आणि कुमारी पुष्पा गंगाराम राव व श्रीमती सुंदराबाई गंगाराम राव यांच्या दरम्यान सदर फ्लॅट जागेबाबत झालेला दिनांव ६.११.१९८८ रोजीचा मुळ बिल्डर करारनामा हरवल आहे. जर कोणा व्यक्तीस सदर दिनांक १६.११.१९८८ रोजीचे मुळ बिल्डर करारनामाबाबत विक्री, अदलाबदल अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, तारण ालकी हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास त्यांनी माझ्याकडे आणि खालील स्वाक्षरीकर्त्याक आवश्यक दस्तावेजी पुराव्यासह सदर सूचना प्रकाशनापासू १**४ दिवसात** लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा अ व्यक्तींचे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य

दिनांक: ११.०२.२०२४ वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९

PUBLIC NOTICE

Mrs. Khadija Saifee Savai of Flat No A/401, Nandini Co-Operative Housing Society Limited., Manisha Apt, Church Road, Marol, Andheri (East), Mumbai 400059 has intimated us about misplace / lost of her House Agreement and Shar Certificate No. 19/119 (Distinctive Nos 00191 to 00195) in the name of **Mrs. Khadija Saifee Savai** and she has requested to issue a Duplicate Share

It is given to understand that she ha odged Police Complaint in respect to the aforesaid House Agreement and Share Certificate No. 19/119 of Flat No. A/401, a MIDC, Andheri East, Police Station having FIR No. 12346/2024 dated: 09/02/2024. Anyone having any claim, right, title on the said Share Certificate & egitimate objection to the issue of Duplicate Share Certificate is required to make the same known in writing to the undersigned within 15 days from the Duplicate Share Certificate will be issued without any reference to such claim & the same if any will be considered as waived. For & on behalf of For Nandini Co-op Housing Society Ltd.

Hon. Secretary Date: 11/02/2024 Place: Mumba

महावितरण

जाहीर सूचना

आम्ही, मे. रवी रिअल इस्टेट डेवेलोपेर्स **पीवीटी एलटीडी.**, सर्वसाधारण जनतेस कळव् इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने आमच्या सीटीएस. न. १४६, १७२ (पार्ट), १७८ १७९, १८०, १८४, १८६, १८७, १८८, १९० १९१, १९२, १९३, १९५, १९६, १९७, १९८ २०३, २१५, २७५, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७० २७१, २७२ (पार्ट), २७३, २७४, २७६, २७७ २७८, २७९, २८०, २८१, २८२, गाव - कांदिवली मिंबई. प्रकल्पाला दिनांक ८ फेब्रवारी. २०२४ रोजी पत्र क्रमांक SIA/MH/INFRA2/ 420392/2023. EC Identification No EC24B038MH132120 अन्वये पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून मान्यता दिली आहे. सदर मान्यता पत्राची प्रत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये तसेच पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या <u>http://</u> parivesh.nic.in/ संकेतस्थळावर उपलब्ध

मे. रवी रिअल इस्टेट डेवेलोपेर्स पीवीटी एलटीडी.

PUBLIC NOTICE

Mr. Mohammed Farooq Abdulla Saudagar, a Member of the Baitul Aman Co-op. Housing Society Ltd., having address at M. A. Road, Nagpada, Mumbai - 400008, and holding Flat No. A/301, Jointly with Mrs Rukhsana Farooq Saudagar in the building of the Society, died on 28/03/2017 without making any pomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or and interest of the deceased member in and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal above, the society shall be free to deal vith the shares and interest of the eceased member in the capital/propert of the society in such manner as i provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any eceived by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of office of the society/with the Secretary of the society between 10:00 A.M. to 12:30 P.M. from the date of publication of this otice till the date of expiry of its period.

For and on behalf of

Baitul Aman CHS Ltd,

Hon. Secretary bai Date: 11/02/2024

ई-निविदा सूचना

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता: साईवाडी स्वार्म नित्यानंद मार्ग, गुंदवली गाव, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ या सोसायटीचे सदस्य होते आणि सोसायटीच्या इमारत क्र.९ए मधील फ्लॅट/टेनामेन्ट क्र.६०५ चे धारक होते.

श्री. कांतिलाल एल. वाघेला यांचे टेनामेन्टचे सोसायर्ट ादस्यत्वाचे १००% शेअर्सकरिता कोणतेही वारसदार न नेमत २७.०६.२०२३ रोजी निधन झाले.

यांचे कायदेशीर वारसदार अर्थात (स्वर्गीय) **श्री. कांतिल** एल. वाघेला यांचा मुलगा अर्थात श्री. रमेश कांतिलाल वाघेला यांनी योग्य दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे शेअर्स (मयताचे १००% शेअर्स) करिता सोसायटी कार्यालयात सदस्यत्वाचे तांतरणासाठी अर्ज केला आहे.

ोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत भासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास ।।रस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासू-**१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत . गासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्यान तेच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि , ..., ५ ५०० वर्गा वर्गायात्र आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व तसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गान यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व भाडवल (गिळकतामधाल मयत सभासदाच्या शअस व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीन प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधोतिल तरतुर्वेनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरीता सोसायटीचे कार्यालय/ तोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपास् जलावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवश<u>े</u> सायं.६ ते रात्रौ.८ पर्यंत उपलब्ध आहेत.

(वकील उच्च न्यायालय) दुकान क्र.४, अलकनंदा कोहौसोले., रावळ पाडा, दहिस (पूर्व), मुंबई-४०००६८.

Notice is hereby given that Nasreen Arewald vas owner of following properties:

Flat No. 202. 2nd floor. B-wing in Asmit Jpahar-I CHS Ltd, Poonam Sagar Complex Mira Road (E), Thane-401107 ("said property 2.) Flat No. 703, 7th floor, D-wing in Reliabl Complex Phase-ICHS Ltd. S No.4.5 Nilemor Soan, Near R Gandhi School, Nalasopai W) Tal Vasai ,District Palghar ("said property his is to inform all the public through th public notice that Late Nasreen Arewal Deceased) expired on 22-04-2023 leaving ehind following legal heirs Mr. Samee Motidas Shaikh H/O Late Nasreen Arewal k Mrs. Fiza Mohammed Saleem Patha O/O Late Nasreen Arewaleas only survivir egal heirs to her above-mentioned propertie Now heir of the deceased Mr. Sames Motidas Shaikh H/O Late Nasreen Arewal applying for membership for 100%vacar hares in the above said properties in hi avor i.e., the transfer of shares and rights o heir deceased Late Nasreen Arewale to i heir favor under the bye-laws of the society n view of the above, my client Mr. Same Motidas Shaikh H/O Late Nasreen Arewal ereby gives notice to the public at large an vites claims or objection, if any, from the he r heirs or other claimants/objector of bjectors to the transfer of the aforesa hares and interest of the deceased member n the capital/property of the society within eriod of 15 days from the publication of thi otice with copies of such documents and other proof in support of his/her/their claim s received within a period prescribed above he society shall be free to deal with the shar nd interest of the deceased member in the apital/property of the society in such nanner as is provided under the bye-laws o

PUBLIC NOTICE

This is to inform the Public at large that make the client Smt. Kanchan Vitthal Shinde is the

This is to inform the Public at large that my client Smt. Kanchan Vitthal Shinde is the absolute owner of the Flat no. 102, first floor, Parshavanath Galaxy, Kasarwadavli, G. B. Road, Thane (W) (hereinafter "said Flat"). On 04/01/2024, at about 11:30 am she was travelling from Kasarwadavli to Bramhnad by Auto Rickshaw. Smt. Kanchan Vitthal Shinde unfortunately forgotten her bag in the said Auto Rickshaw. The said Bag was having following Original documents of the said flat: (1) Agreement dt. 08/03/2010, registered at office of Sub-Registrar, Thane-5 at document bearing no. 2351/2010 between M/s. Maharashtra Enterprises through Partners (a) Abbas Nuruddin Hamid, (b) Purushottam Vasudeo Patil and (c) Shamprat Damodar Mhatre (Vendor) and Smt. Ashwini Manoj Madhavi and Shri. Bhagawan Vishnu Madhavi (Purchaser) (hereinafter "Document Mo.1"). (2) Agreement dt. 30/03/2012, registered at office of Sub-Registrar, Thane-1 at document bearing no. 2579/2012 between Smt. Ashwini Manoj Madhavi and Shri. Bhagawan Vishnu Madhavi (Vendor) and Mr. Sajil Anil Hamid & Mr. Abbas Nuruddin Hamid (Purchaser) (Hereinafter "Document no. 2"). My client Smt. Kanchan Vithal Shinde has filed Police Complaint regarding the misplacement of the above Original documents on 24/01/2024 at

Sminde nas filed Molice Complain regarding the misplacement of the above Original documents on 24/01/2024 as Kasarwadavli Police Station, bearing Property missing no. 141/2024. My clien Smt. Kanchan Vitthal Shinde has nevereated third party interest in respect of the said flat.

the said flat.

My client Smt. Kanchan Vitthal Shinde hereby inform Public at large that if anybody is in possession of the above original documents, then they are requested to hand over the same to the undersigned within 15 days at the below

nr. Sachin B. Vaishampayan, Advocat

Thane (W), Pin-400602.

102, Neelkanth Niwas, 1st Floor, Ran Maruti Cross Road No.1, Naupada,

PUBLIC NOTICE

Date: 11/02/2024

address

Adv. Ganesh P. Lohakare F-002/4, Vasudev Complex C.H.S. Ltd, Near Laxmi Park, Kanakia, Mira Road Date: 11/02/2024

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Servoteach Industries Limited CIN: L28933MH1994PLC081857

Office No. 1029, 10th Floor, ljmima Imitation Jewellen/Marketcsl, RahejaMetroplex Rd. Mind Space Complex, Malad (W), Mumbai, Maharashtra, India, 400064 E: servoteachindustrieslimited@gmail.co

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

	QUARTER END	ED 318t DECI		DALONE					
Sr	Particulars	QL	QUARTER ENDED						
No	9		30/09/2023	31/12/2022	31/03/2023				
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
1.	Total Income From Operations (net)	-	-	-	-				
2.	Net Profit/(Loss)for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.45)	(4.86)	(1.62)	21.31				
3.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(3.45)	(4.86)	(1.62)	21.31				
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(3.45)	(4.86)	(1.62)	21.31				
5.	Equity Share Capital	422.96	422.96	422.96	422.96				
	Reserves (Excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of Previous Year)	ı	-	ı	-				
6.	Earning per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-		-		-				
	Basic	(0.01)	(0.01)	(0.00)	0.05				
	Diluted	(0.01)	(0.01)	(0.00)	0.05				

For Servoteach Industries Limiter
Sd.
Nikita Kotha Director DIN: 07780991

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, माझे अशील हे फ्लॅट क्र. ३०५, ३ रा मजला, मोजमापित साधारण ५३९ चौ. फूट चटई क्षेत्रफळ, इमारत क्र. १७, इमारतीचे नाव शांती निकेतन दहिसर सीएचएस लि., कांदेरपाडा, एलएम रोड दहिसर (पश्चिम) मुंबई - ४०० ०६८, अनुषंगिक सीटीएस क्र. ६८७ व ६८८ (पार्ट), महसूल गाव एक्सार, तालुका बोरिवली एमएसडी (यापुढे सदर फ्लॅट म्हणून उल्लेखित) तसेच शांती निकेतन दिहसर सीएचएस लि. द्वारे वितरीत विभिन्न क्र. ५४९ ते ५५० धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ०५५ धारक प्रत्येकी रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) मूल्याचे दहा शेअर्स (यापुढे सदर शेअर्स म्हणून उल्लेखित) यांची **श्री. थॉमस सॅम्यूएल** (यापुढे सदर विक्रेता म्हणून उल्लेखित) यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत. विक्रेत्यांद्वारे असे सूचित करण्यात येत आहे की, मे संजाणवाला कन्स्ट्रक्शन्स व मे. इंडियन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे कर्मचारी नाव **श्री. बजमोहन गर्ग** यांच्या दरम्यानचा अनुक्रमांक १२८६/८७, दि. २४.०३.१९८७ अंतर्गत नोंदणीकृत निश्चितीकरण दस्तावेज दि. २४.०३.१९८७ द्वारे केलेला नोंदणीकृत मूळ करार दि. १३.०२.१९८४ हा गहाळ झाला आहे व सातत्याने शोध घेऊनही सापडत नाही व त्यामुळे विक्रेत्यांनी संबंधित पोलीस स्टेशनकडून गहाळ प्रमाणपत्र क्र. १६६३९, दि. ०५.०२.२०२४ प्राप्त केले आहे.

कोणाही व्यक्तीचा वरील निर्देशित फ्लॅट/शेअर्स किंवा वरील निर्देशित गहाळ करारासंदर्भात विक्री, भाडेकरार, गहाण, भेट, प्रभार, विनिमय, धारणाधिकार आदी स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यासंदर्भात अधोहस्ताक्षरितांना लिखित स्वरूपात पुराव्यांसहित सदर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून पंधरा (१५) दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा अशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाविना वरील निर्देशित फ्लॅंट/शेअर्ससंदर्भातील संपूर्ण अधिकार व मालकी हक्क हे माझ्या अशिलांच्या नावे प्रभावी स्वरूपात हस्तांतरित करण्यात येतील व असे दावे, काही असल्यास, ते अधित्यागित समजण्यात येतील

> सही/-श्री. रोशन डी. चव्हाण वकील, उच्च न्यायालय ४०१ व ४०२, श्री सत्यम अपार्टमेंट, आर.एम. रोड, दहिसर ब्रिजजवळ,

ठिकाण : मुंबई दिनांक: ०१.०२.२०२४

दहिसर (पश्चिम), मुंबई - ४०० ०६८. ई-मेल : manjrekarassociates@gmail.com मोबा. : ८६८९८३३९९२

साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेड

सीआयएन:एल२४२२०एमएच१९७५पीएँलसी०१८६८२ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१४, १ला मजला, प्लंबर हाऊस, ५५७, चिराबाझार, जे एस एस रोड, मुंबई-४००००२.

दूर.:०२२-२२०१६०२१/२२०१६०३१, ई-मेल:sashwat.technocrats@gmail.com

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(ઇ.લા										
			संपलेली तिमाई	ग्रे	संपलेले	संपलेले वर्ष					
अ.	तपशील	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३				
क्र.		अलेखापरिक्षाित	अले खापरिक्षात	अलेखापरिक्षाित	अलेखापरिक्षाित	अले खापरिक्षात	लेखापरिक्षाित				
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	98.88	9.93	9.08	२५.८८	92.02	90.88				
2	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाब										
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9८.८9	0.00	0.00	9८.८४	५.२६	(२९.५८)				
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)										
	(अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9८.८9	0.00	0.00	9८.८४	५.२६	(२९.५८)				
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	9८.८9	0.00	0.00	9८.८४	8.90	(२९.६९)				
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न										
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर										
	सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	9८.८9	0.00	0.00	9८.८४	8.90	(२९.६९)				
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	३०.६२	३०.६२	३०.६२	३०.६२	३०.६२	३०.६२				
(g	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/–प्रत्येकी)										
	(वार्षिकीकरण नाही)										
	अ. मूळ	६.१४	0.२६	0.23	६.१५	9.38	(९.७०)				
	ब. सौमिकृत	६.१४	0.2६	0.23	६.१५	9.38	(९.७०)				

टिप:

a. वरील अलेखापरिक्षित निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पूनर्विलोकन करण्यात आले आणि ०९ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ नुसार कंपनीच्या लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या http://sashwattechnocrats.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> साश्वत टेक्नोक्रॅटस् लिमिटेड सही / रोहित दोशी

ठिकाण: मुंबई दिनांक: ०९.०२.२०२४ संचालक मंडळाच्या वतीने व करिता

डीआयएन:०३०६५१३७

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : उर्मी इस्टेट, टॉवर ए, ११ला मजला, ९५-गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई-४०००१३. सीआयएनःएल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ कोड: ५३०३३१

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			एकमेव					एकत्रित					
		संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही			संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष	
अ	. तपशिल	39.92.23	३०.०९.२३	३१.१२.२२	३१.१२.२३	39.92.22	39.03.23	39.92.23	३०.०९.२३	३१.१२.२२	39.92.23	३१.१२.२२	39.03.23
क		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9498.98	9002.90	२०३१.६६	8000.28	4824.03	७०८५.९८	२१८३.९०	२४००.५५	२५०५.००	७०४८.२५	६७३५.४७	९३३४.9५
₹.	करापूर्व विशेष साधारण बाबनंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	942.08	9८८.७७	800.80	4८0.00	0\$.20	9998.60	२३९.७०	२७१.३५	4६३.90	८८७.9७	4८७.०१	9902.24
З.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)												
	(विशेष साधारण बाबनंतर)	9२७.२३	983.08	330.00	४७७.३६	६५४.३६	९२६.९२	२१२.२५	२११.२९	४७९.६५	७२९.५४	८११.२९	९७६.३१
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट												
	नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))												
4.	समभाग भांडवल	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86
ξ.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	७१४२.६४	-	-	-	-	-	9043६.५५
0.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) (रु.१०/- प्रती)												
	मूळ	3.८२	4.00	9.68	98.80	96.98	20.00	٤.३९	Ę.88	93.88	२२.१0	२२.९८	२८.५४
L	सौमिकत	3.62	4.00	9.48	98.80	96.88	20.00	8.39	8.88	93.88	22.90	22.96	26.48

टिप : १) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.premcoglobal.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. २) कंपनीच्या संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२३–२०२४ करिता रु. १० प्रत्येकीचे रु. २/ – प्रती समभागाचे ३रे अंतरिम लाभांश (२०%) मान्य केले आहे.

> प्रेमको ग्लोबल लिमिटेड सही/ अशोक बी. हरजानी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००७२५८९०

ny client Smt. Deepa A. Patel residing a 305/B, Breeze Apartments, 3rd Cros of Late Surendra Kumar Kohli who died n 29th December, 2023, Mr. Surendr ımar Kohli was the absolute owner of louse, Vitthalbhai Patel Road, Paper Mil Road, Congress House, Mumbai - 400004 of 50 sq. ft. Carpet area. This shop was wned by the deceased on Pagri systen Now my client intents to transfer th ownership to the prospective transferee My client has represented that there is n

any person/s, entity, company fire nstitution (corporate or otherwise) has or laims any right, title, interest, pending tigation, tenancy, mortgage, charge, lie demand or any other interest of hatsoever nature in or upon the Schedule Property or any part thereof, th ame may be brought to the notice of the undersigned in writing alongwith all detail and documents in support of such clair rithin 14 (fourteen) days from the date of this Notice, failing which the claim of such person or persons / entities shall be deemed to have been waived and /or

Ravinder Dhall - Advocate

कार्यालयांतर्गत उच्चदाब भूमिगत व उपरी वाहिनी दुरुस्ती देखभाल (Breakdown Maintenance), लघुदाब भूमिगत व उपरी वाहिनी दुरुस्ती (Breakdown Maintenance), रोहित्र दुरुस्ती देखभाल (Breakdown Maintenance) व नवीन विद्युत पुरवठा देणेकरीता पायाभूत सुविधा विकास करणे या कामासाठी परवानाधारक विद्युत ठेकेदारांची नामिका प्रविष्ट (Empanelment) करणेसाठी ई-निविदा क्र. EE/WE/ E-Tender/T-18/2024-25, EE/WE/E-Tender/T-19/2024-25, EE/WE/ E-Tender/T-20/2024-25 व EE/WE/E-Tender/T-21/2024-25 महावितरणच्य https://works.mahadsicom.in/eTender/etender या संकेतस्थळावर दि. ०५.०२.२०२४ पासन उपलब्ध आहेत. संपर्क - अतिरिक्त कार्यकारी अभियंता. दूरध्वनी क्र. ८८७९०४३०९४, एम.एस.इ.डी.सी.एल., वागळे ईस्टेट विभागीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, वागळे ईस्टेट, ठाणे (प). ई-मेल: eewagleestate@gmail.com कार्यकारी अभियंता

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कंपनीच्या वागळे ईस्टेट विभागीय

स. व सु. वागळे ईस्टेट विभाग PRO No. 29

PUBLIC NOTICE

abandoned or given-up and shall neithe be entertained nor binding on my clier

Office No.72, Ist Floor, Om Heera Pann Mall, Oshiwara, Andheri (W), Mumbai-5

ncumbrance on the said Shop.

दिनांकः १० फेब्रवारी, २०२४

ठिकाण : मुंबई

Place: Vadodara Date: February 10, 2024